Donear House, Plot No. A-50, Road No. - 1, MIDC., Andheri (E), Mumbai - 400 093. Tel : 022 - 68348100 (Board Line) | Fax : 022 - 68348313 E: info@donear.com Web: www.donear.com CLN : L99999MH1987PLC042076

August 30, 2021

To.

The Manager,
Corporate Relations Department,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street, Fort,
Mumbai – 400 001

The Manager,
Listing Department,
National Stock Exchange of India Limited,
Exchange Plaza, Bandra-Kurla Complex,
Bandra (East),
Mumbai – 400 051

Scrip Code:

512519

Symbol: DONEAR

Ref: Disclosure under Regulation 30 & 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 ("Listing Regulations")

Sub: Newspaper Advertisement - Intimation for holding of 35<sup>th</sup> Annual General Meeting through Video Conferencing / Other Audio Visual Means.

Dear Sir / Madam,

We enclose the copies of newspaper advertisements for intimating the Shareholders that the 35<sup>th</sup> Annual General Meeting of the Company will be held on Tuesday, September 21, 2021 at 03:00 P.M. (IST) through Video Conferencing/Other Audio Visual Means published in "The Free Press Journal" (English Daily) and "Nav Shakti" (Marathi Newspaper) on August 30, 2021.

MUMBAI

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours faithfully,

For Donear Industries Limited

Mayur Vajat

Company Secretary & Compliance Officer

Membership No. A44238

Encl.: As above

SCHOOL KATRAP BADLAPUR

EAST THANE-421503, MAHARASHTRA

MAHARASHTRA

RAIGARH – 410203, MAHARASHTRA

410202

FLAT NO. 401, 4TH FLOOR,

**BUILDING NO. 82. ARIHANT** 

ARSHIYA, VILLAGE DAHIVALI, TAL. KHALAPUR, DIST. RAIGAD, RAIGARH, MAHARASHTRA -

FLAT NO.303, 3RD FLOOR, BUILDING NO.3, DIAMOND

RESIDECNY, VILLAGE DIKSAL

TAL KARJAŤ, RAIGARH-410201,

FLAT NO. 202, 2ND FLOOR, G WING, MAA SMRITI, NEAR LOWJEE STATION, CHINCHAWALI SHEKIN,

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount. Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has beer classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each of the borrower. In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilities towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the

Please note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act, "A borrower can tender the entire amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property.

In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in the

Place: THANE/NAVI MUMBAI/PANVEL/RAIGARH

1. SWAPNIL SURYAKANT

2. PRIYANKA PRAKASH NEVAREKAR

LOAN ACCOUNT NO.

2. FEDAUS SHEIK 3. MOSTAKIM SHAIKH 4. RUMIA SULTANA

LOAN ACCOUNT NO.

1. CHANDRAN P. NAIR

HDHLVSH00488574

10. LOAN ACCOUNT NO.

HHLVSH00395787

BRIJESH RAMBAHADUR PAL
 ANARKALI BRIJESH PAL
 B K ENTERPRISES,

THROUGH ITS PROPRIETOR

MR. BRIJESH RAMBAHADUR PAL

HHLVSH00420368

1. AJMAIN SEKH

SHELAR

For INDIABULLS HOUSING FINANCE LIMITED **Authorized Officer** 

Two Thousand Five

31.03.202

26.06.202

Hundred Seventy Six and paisa Sixty Eight Only) as on 30.04.2021

Rs. 26,40,548.83 (Rupees

Twenty Six Lakh Forty

Thousand Five Hundred

Forty Eight and paisa Eighty Three Only) as on

Rs. 25,34,319.19 (Rupees

Twenty Five Lakh Thirty

Twenty Seven Lakh Thirty Six Thousand Seven Hundred Twelve and

paisa Fifty Eight Only)

Four Thousand Three Hundred Nineteen and

paisa Nineteen Only)

as on 26.06.2021

as on 09.06.2021

31.03.2021 Rs. 27,36,712.58 (Rupees

30.04.2021

# ASPIRE

Aspire Home Finance Corporation Limited Corporate Office: Motilal Oswal Tower, Rahimtullah Sayani Road, Opposite ST Depot, Prabhadevi, Mumbai-400025.

Email: info@ahfcl.com. CIN Number: - U65923MH2013PLC248741 Branch Office - Shop No-14, Ground Floor, Aricia Altis, Near Forties Hospital, Bail Bazar, Kalyan (West), Mumbai - 421306, Maharashtra Contact No.:- Mr. Vikas Bankar - 09372705471

#### PUBLIC NOTICE FOR E-AUCTION CUM SALE

Pursuant to taking possession of the secured asset mentioned hereunder by the Authorised Officer of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL) under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002 for the recovery of amount due from borrower/s, offers are invited to submi online in the Web Portal of our Sales & Marketing and e-Auction Service Partner, M/s. Inventon Solutions Pvt. Limited (InventON) i.e. https://auctions.inventon.in by the undersigned for purchase of the immovable property, as lescribed hereunder, which is in the Physical Possession on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whateve s There Is Basis', particular of which are given below:

Name of Borrowers/ Co-Borrowers/ Guarantors/Mortgagers	Date & Amount of 13(2) Demand Notice	Description of Property	Reserve Price EMD Bid Increase Amount	Date & Time of e-Auction
LAN: LXASA00416-170048793 Branch: Asangaon Borrower: BHARAT PATILBUVA BINNAR Co-Borrower: SHAILA BHARAT BINNAR	24-03-2018 for Rs. 14,59,874/- (Rupees Fourteen Lac Fifty Nine Thousand Eight Hundred Seventy Four Only)	Flat No 102 1st Floor, A Wing, Dwarkadham Apartment, S. No.26/03, Plot No 6,7,8, Village Ghoteghar, Taluka Shahapur, Distrct Thane 421601 Maharashtra	Rs. 6,00,000/- Rs. 60,000/- Rs.10,000/-	September

Terms and Conditions of E- Auction:

- 1. The Auction is conducted as per the further Terms and Conditions of the Bid document and as per the procedure se out therein. Bidders may go through the website of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), www.motilaloswalhfl.com and website of our Sales & Marketing and e-Auction Service Provider, https://auctions.inventon.in for bid documents, the details of the secured asset put up for e-Auction and the Bid Form which will be submitted online;
- . All the intending purchasers/bidders https://auctions.inventon.in and generate their User ID and Password in free of cost of their own to participate in the e-Auction on the date and time aforesaid
- For any enquiry, information & inspection of the property, support, procedure and online training on e-Auction, the prospective bidders may contact the Client Service Delivery (CSD) Department of our Sales & Marketing and e-Auction Service Partner M/s. Inventon Solutions Pvt. Limited, through Tel. No.: +91 9137100020\_ & E-mail ID: care@inventon.co.in/akshada@inventon.co.in or the Authorised Officer, Mr. Vikas Bankar - 9372705471
- 4. To the best of knowledge and information of the Authorised officer, there is no encumbrance in the property/ies However the intending bidders should make their own independent inquiries regarding the encumbrance, title of property/ies put on e-Auction and claims/right/dues/affecting the property prior to submitting their bid. The e-Auction advertisement does not constitute any commitment or any representation of AHFCL. The property is being sold with all the existing and future encumbrances whether known or unknown to AHFCL. The Authorised officer/Secured Creditor shall not be responsible in any way for any third party claims/rights/dues;
- 5. For participating in the e-Auction, intending purchasers/bidders will have to submit/upload in the Web Portal (https://auctions.inventon.in) the details of payment of interest-free refundable Earnest Money Deposit (EMD) of the secured asset as mentioned above by way of Demand Draft in favour of 'Aspire Home Finance Corporation Limited' or by way of RTGS/ NEFT to the account details mentioned as follows: Bank Name: HDFC Bank, Branch: Lower Parel Mumbai, Bank Account No.: 00600340073530, IFSC Code: HDFC0000060 along with self-attested copies of the PAN Card, Aadhaar Card, Residence Address Proof, Board Resolutions in case of company and Address Proof on or before 04:00 PM of 29/09/2021;
- 6. The Property will not be sold below the Reserve Price. The Successful Purchaser/ Bidder shall have to deposit the 25% (inclusive of EMD) of his/her/ its offer by way of RTGS/NEFT to the account mentioned herein above within 24:00 hours from the completion of e-Auction, failing which the sale will be deemed have been failed and the EMD of the said Successful Bidder shall be forfeited;
- 7. The EMD of all other bidders who did not succeed in the e-Auction will be refunded by AHFCL within 72 working hours of the closure of the e-Auction. The EMD will not carry any interest
- 8. The balance amount of purchase consideration shall be payable by the Successful Purchaser/ Bidder on or before the fifteenth (15th) day from the date of 'Confirmation of Sale' of the said secured asset by the Authorised Officer Secured Creditor or such extended period as may be agreed upon in writing by the Authorised Officer at his/ her discretion. In case of default, all amounts deposited till then shall be liable to be forfeited
- $9.\ Date of Inspection of the Immovable Property is on 13/09/2021\ between 11.30\ AM\ to 04.00\ PM.$
- 10. At any stage of the e-Auction, the Authorised Officer may accept/reject/modify/cancel the bid/offer or postpone the e-Auction without assigning any reason thereof and without any prior notice. In case any bid is rejected, Authorised Officer can negotiate with any of the rendered or intending bidders or other parties for sale of property by Private Treaty;
- 11. The Successful Purchaser/ Bidder shall bear any statutory dues, taxes, fees payable, stamp duty, registration fees, etc. that is required to be paid in order to get the property conveyed/delivered in his/her/its favour as per the
- 12. Sale is subject to the confirmation by the Authorised Officer;
- 13. The Borrower/Guarantors, who are liable for the said outstanding dues, shall treat this Sale Notice as a notice under Rule 8 (6) of the Security Interest (Enforcement) Rules, about the holding of above mentioned auction sale
- 14. The Borrower(s)/Guarantor(s) are hereby given 30 DAYS SALE NOTICE UNDER THE SARFAESI ACT, 2002 to pay the sum mentioned as above before the date of Auction failing which the immovable property will be auctioned and balance, if any, will be recovered with interest and costs. If the Borrower pays the amount due to AHFCL. in full before the date of sale, auction is liable to be stopped.
- 15. The Total Loan Outstanding amount is not the loan foreclosure amount. All other charges (if any) shall be calculate
- the time of closure of the loan. 16. AHFCL is not responsible for any liabilities whatsoever pending upon the property as mentioned above. The Property
- shall be auctioned on 'As Is Where Is Basis', 'As Is What Is Basis' and 'Whatever Is and "no recourse" Basis'. 17. The sale shall be subject to rules/conditions prescribed under the Securitisation and Reconstruction of Financial Assets and Enforcement of Security Interest Act, 2002, as amended from time to time; It shall solely be the responsibility of the Successful Bidder/ Purchaser to get the sale registered. All expenses relating to stamp duty, registration charges, transfer charges and any other expenses and charges in respect of the registration of the sale for the above referred property shall be borne by the Successful Bidder/ Purchaser. The sale has to be registered at the earliest else the purchaser has to give the request letter to AHFCL mentioning the reason of delaying the registration;
- 18. No person other than the intending bidder/ offerer themselves, or their duly authorised representative shall be allowed to participate in the e-Auction/sale proceedings. Such Authorisation Letter is required to submit along with
- 19. Special Instruction: e-Auction shall be conducted by the Service Provider, M/s. Inventon Solutions Pvt. Limited on behalf of Aspire Home Finance Corporation Limited (AHFCL), on pre-specified date, while the bidders shall be quoting from their own home/ offices/ place of their Bid as per their choice above the Reserve Price. Interne connectivity and other paraphernalia requirements shall have to be ensured by bidders themselves. Please note that failure of Internet connectivity (due to any reason whatsoever it may be) shall be sole responsibility of bidders and neither AHFCL nor InventON shall be responsible for these unforeseen circumstances. In order to ward-off such contingent situation, bidders are requested to make all the necessary arrangements/ alternatives whatever required so that they are able to circumvent such situation and still be able to participate in the e-Auction successfully However, it is requested to the Bidder(s) not to wait till the last moment to quote/improve his/ her Bid to avoid any suc complex situations
- 20. The same has been in published in our portal https://motilaloswalhf.com/eauction-pdf NB: Please note that the secured creditor is going to issue the sale notice to all the Borrowers/ Guarantors/ Mortgagors by speed/registered post. In case the same is not received by any of the parties, then this publication of sale notice may be treated as a substituted mode of service.

**Authorised Officer Aspire Home Finance Corporation Limited** Date: 30-08-2021

**PUBLIC NOTICE** The non-agricultural land admeasuring 2023 square meters of New Revenue Block No. 853/2 i.e. old Revenue Block No. 102/1 of Village Nargol, Taluka Umergam, District Valsad is owned by 1.Ramchandra Naran Bhandari, 2.Chhaganbhai Naran Bhandari 3.Kamuben Ramanbhai, 4.Shanti Dahyabhai, 5.Dahi Naran 5.Bhanuben Chandubhai, 7.Manisha Chandubhai, 8.Bharl Chandubhai, 9.Naresh Chandubhai, 10.Nilesh Chandubhai 11.Varshaben Bhagwanbhai Bhandari, 12.Anjuben Bhagwanbha Bhandari, 13.Dhansukhbhai Bhagwanbhai Bhandari Bhandari, 13.Dhansukhbhai Bhagwanbhai Bhandari, 14.Dharmendrabhai Bhagwanbhai Bhandari, 15.Rajubhai Bhagwanbhai Bhandari, 16.Rasikbhai Bhagwanbhai Bhandari, 17.Mukeshbhai Bhagwanbhai Bhandari, 18.Kamuben Dyaram Bhandari, 19.Kantilal Dyaram Bhandari, 20.Kanaiya Dyaram Bhandari, 21.Jayprakash Dyaram Bhandari, 22.Ramilaben Dyaram Bhandari, 23.Manjuben Dyaram Bhandarim, 24. Nileshbhai Dayaram Kadu, 25. Sunita Dayaram Kadu, wife of Ajay Patel 27. Chetan Dayaram Kadu. Thereafter, aforesaid land owners leased out the said non-agricultural land to Surendrasinh Kamalsinh Munia by registered Lease deed registered at Serial No. 3046 on 12-08-2021 with the office of the Sub-Registrar, Umbergaon. Thus, Surendrasinh Kamalsinh Munia becomes lease holder of the said Surendrasinh Kamalsinh Munia becomes lease holder of the saic land. Above land owners and lease holder intend to sub lease land admeasuring 1995 square meters out of lease hold land admeasuring 2023 square meters to Indian Oil Corporation Ltd.

admeasuring 2023 square meters to indian Oil Corporation Ltd.
If anybody has any objection then they should raise & lodge their
objection regarding their right, title or interest in the said lease hold
land within 10 days of the publication of this notice, If nobody come
forward to lodge or raise any objections within stipulated period,
then it will be construed that, nobody has no objection, hence the
Indian Oil Corporation Ltd. will take the said lease hold land on sub
lease from its owner and lease holder, which please note. lease from its owner and lease holder, which please note. Jariwala Associate

Add : 220, Multistoried Building, Singapuri Wadi, Rustompura, Surat.

Mobile No. 98251-46090

Jayvadan B. Jariwala ADVOCATE for Indian Oil Corporation Ltd. Corporation Ltd.

### **DONEAR INDUSTRIES LIMITED**

INFORMATION REGARDING 35™ ANNUAL GENERAL MEETING ("AGM") TO BE HELD THROUG VIDEO CONFERENCING ("VC") / OTHER AUDIO VISUAL MEANS ("OAVM")

Notice is hereby given that the 35th Annual General Meeting of the Company will be held on Tuesda volice is frietry given that the 32-4 minute dement weeting of the Company will be field of these September 21, 2021 at 03:00 P.M. through VC/OAVM to transact the businesses, as set forth in Notice of the AGM which shall be circulated for convening the AGM of the Company.

n view of the COVID-19 pandemic and in accordance with the all applicable circulars on the matter ssued by the Ministry of Corporate Affairs and the Securities and Exchange Board of India permittee of hold the AGM through VC/OAVM without the physical presence of the Members at a common venue n compliance with MCA Circulars and the relevant provisions of Companies Act, 2013 ("the Act") and the Rules made thereunder and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements).

Regulations, 2015 ("Listing Regulations"), the 35th AGM of the Members of the Company will be held on Tuesday, September 21, 2021 at 03:00 P.M. through VC/OAVM without the physical presence of

n compliance with the all applicable circulars on the matter the Notice of the AGM and Annual Report or Financial Year 2020-21 will be sent only in electronic mode to those members whose email addresses are registered with the Company/Depository Participants/Registrar & Share Transfer of the Company. The Notice of 35<sup>th</sup> AGM and Annual Report for the financial year 2020-21 will also be available on the website of the Company i.e. <a href="https://www.donear.com">www.donear.com</a> and on the websites of the Stock exchanges of company where the shares of the Company is listed i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and the website of NSDL <a href="https://www.evoting.nsdl.com">https://www.evoting.nsdl.com</a>. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instruction for joining the AGM are provided in the Notice of the AGM. Members participating through VC/OAVM facility will be reckoned for the purpose of quorum. inder Section 103 of the Act.

The Company shall be providing remote e-voting facility to all its Members to cast their votes on the businesses as set forth in the Notice of the AGM. Additionally, the Company shall be providing the facility of voting through e-voting during the AGM. Detailed procedure for the remote e-voting and e- voting at the AGM shall be provided in the Notice of the AGM f your e-mail id is already registered with the Company/DPs/RTA, login details for e-voting are being sent to your registered e-mail address. In case you have not registered your e-mail address and mobile

ividend, please follow the below instruction: Members holding shares in physical or dematerialization mode who have not registered/updated their e-mail addresses with the Company/DPs/RTA, may get their e-mail addresses registered with Registrar and Transfer Agent ("RTA"), Link Intime India Private Limited, by clicking the link: <a href="https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html">https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.html</a> on their website www.linkintime.co.in at the Investor Services tab by choosing the Email / Bank detail registration heading and follow the

number with the Company/DP/RTA, and/or not updated your bank account mandate for receipt

registration process as guided therein for receiving the annual report and login details. Procedure to provide mandate for bank account for Electronic Clearing Service (ECS) or any other

Physical Holding Members holding shares in physical form and desirous of availing this facility of electronic remittance are requested to provide their latest bank account details (Core Banking Solutions Enabled Account Number, 9 digit MICR and 11 digit IFSC Code), along with their Folio Number on the link of the Company's RTA namely Link Intime India Private Limited at https://linkintime.co.in/EmailReg/Email Register.htm and follow the registration process as guided therein Please contact your DP and register your bank account details in your dema

account as per the process advised by the DP.

Date: August 30, 2021 Place: Mumbai

Company Secretar

LOST DAS Offshore Engineering Pvt. Ltd. Company's DGS/ENGG/REG-0000571 CERTIFICATE NUMBER: BS/2021/10 REGISTRATION NUMBER: BS/64(3)/2019 has lost its bunker certificate.

If you find this license. Das Offshore Engineering Pvt. Ltd. Plot No. F-3, Sagar Uday Agroli Village CBD Belapur, Navi Mumbai-400 614. Give to this address if found.

Consultant Anant Jadhav: 99302 47133

**PUBLIC NOTICE** 

Notice is hereby given to the public that we are investigating the title of Akruti Developers & Builders (The Developers) to the land situate at Mahim Division, Kakasaheb Godgil Marg, Khed Galli, Mumbai and more particularly described in the schedule nereunder written (hereinafter eferred to as "the said property"). ALL PERSONS including an individual, a hindu undivided family a company, bank, financia nstitutions/s, non banking financia nstitution/s, a firm, an association o person or a body of individuals whether incorporated or not, lenders and /or creditors having any claim right, title, share and/or interes

against the owners and/or in respec of the said properties and /or any part or portion thereof whether by way of sale, exchange, assignment gift, bequest, lease, sub-lease tenancy, sub-tenancy, leave and license, covenants, mortgage encumbrance, lien, charge, trust, inheritance, succession agreement, contract, memorandur of understanding, easement, right of way, occupation, possession, family arrangement, settlement maintenance, Decree or Order of any Court of Law, lispendens attachment, reservation development right, FS consumption, or any liability or commitment or demand of any nature whatsoever or otherwise howsoever are hereby requested to inform the same in writing along with supporting original documents to the undersigned having their office at 103, Plot No.58, Road No.4, Joy Villa, Jawahar Nagar, Goregaon West, Mumbai 400 104 within 7 (Seven) days from the date of the publication of this notice, failing which, the claim or claims, if any, o such person or persons shall be considered to have been waived and/or abandoned .

THE SCHEDULE ABOVE

## **REFERRED TO:**

Land bearing Old Survey No 5/1162, Final Plot No. 993, TPS IV admeasuring about 557.70 Sq Meters Iving and situated at Mahin Division, Kakasaheb Gadgil Marg Khedgalli, Mumbai – 40002 District Mumbai.

On or towards the North: Final Plot No. 994 On or towards the South: Final Plot No. 988 & 989 On or towards the East: Final Plot No. 992 On or towards the West

Kakasaheb Gadgil Marg For. J. R. VAKIL & ASSOCIATES (Advocates)

Adv. Janakraj R. Vakil

S.	Name of Borrower(s)	Particulars of Mortgaged	Date Of NPA	
NO		property/ (ies) (B)	(C)	( Rs.) (D)
1	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 1302, 13TH FLOOR. A	31.03.2021	Rs.1,02,19,172.62/-
	HHLVSH00451908	WING, GAMI TRIXIE, PLOT NO 187,		(Rupees One Crore
	1. AKSHAY THAKSEN MAGHADE	SEC 20, ULWE, NAVI MUMBAI,		Two Lakh Nineteen
	2. ATISH THAKSEN	PANVEL-410206, MAHARASHTRA		Thousand One
	MAGHADE			Hundred Seventy-To
	3. MANGAL THAKSEN MAGHADE			and Paise Sixty-Two
				only) as on 31.05.20
2	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO.102, 1ST FLOOR,	15.06.2021	Rs. 1,02,91,130.95/-
	HLAPVSH00283755	"RATNAKAR", PLOT NOI, C.T.S.		(Rupees One Crore
	1. M H ENTERPRISES	NO. 825, J.P. ROAD, ANDHERI		Two Lakh Ninety
	(THROUGH ITS PARTNERS)	WEST,		One Thousand One
	2. ABDUL MAJID M H TANWAR	MUMBAI - 400053, MAHARASHTRA		Hundred Thirty And
	ALIAS ABDUL MAJID			Paise Ninety Five
	MOHAMED HUSAIN TANWAR			Only) as on 15.06.20
	3. MOHMAD TANVEER MOHMAD			Omy, as on 15.00.20
	HUSEIN TANWAR			
	4. MOHD AYAZ MOHD			
	HUSSEIN TANWAR			
•	ALIAS MOHDAYAZ M H TANWAR	FLAT NO. 502 ETH FLOOR OCCUR	24.05.0004	De 4 00 40 500 401
3	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 503, 5TH FLOOR, SOHAM	31.05.2021	Rs.1,00,16,522.43/-
	HHLVSH00470539	RESIDENCY, SECTOR 4, PLOT NO.		(Rupees One Crore
	1. ASHOK RAMNARAYAN PANDEY	47, BELPADA, KHARGHAR, NAVI		Sixteen Thousand F
	2. SUNDARAM ASHOK PANDEY	MUMBAI – 400704, MAHARASHTRA		Hundred Twenty-Tw
				and Paise Forty Thr
				Only) as on 31.05.20
4	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO.12 & 13, 2ND FLOOR,	31.05.2021	Rs.1,04,65,420.90/-
	HLAPVSH00214911	WING II, ASHA CHSL,CHARAI,		(Rupees One Crore
	1. SACHIN RAVJI BORICHA	EDULJI ROAD, THANE		Four Lakh Sixty-Fiv
	(PROPRIETOR)	WEST- 400601, MAHARASHTRA		Thousand Four
	SECOND SKIN	·		Hundred Twenty An
	2. MEHUL RAVJI BORICHA			Paise Ninety Only)
	3. RAVJI HARSHI BORICHA			on 31.05.2021
	4. CHANDRA RAVJI BORICHA			
5	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 1003, 10TH FLOOR, A	15.06.2021	Rs. 94,13,295.96/-
-	HLAPVSH00405506	WING, KESHAV KUNJ III, PLOT NO.		(Rupees Ninety Fou
	1. RAKHI KUNAL MATTOO	19, SECTOR 14, SANPADA, NAVI		Lakh Thirteen
	ALIAS RAKHI MATTOO	MUMBAI - 400705, MAHARASHTRA		Thousand Two
	2. KUNAL KRISHAN MATTOO	WOWDAI - 400703, WATAKASTITKA		Hundred Ninety Five
	ALIAS KUNAL MATTOO			And Paise Ninety Si
_	3. WALNUT HOSPITALITY PVT. LTD	FLAT NO. 204 ON 2DD FLOOD 2	45.00.0004	Only) as on 15.06.20
6	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 301 ON 3RD FLOOR &	15.06.2021	Rs.86,21,918.46/-
	HLAPVSH00353340	FLAT NO. 401 ON 4TH FLOOR, SAI		(Rupees Eighty-Six
	1. KARAN MOHAN TANWANI	SPARSH, PLOT NO. 23, PANVEL,		Lakh Twenty-One
	2. BEENA MOHAN TANWANI	NAVI MUMBAI - 410209		Thousand Nine
	3. MOHAN PRITAMDAS TANWANI			Hundred Eighteen a
				Paise Forty-Six Onl
				as on 15.06.2021
7	LOAN ACCOUNT NO.	PLOT NO. 9B ALONG WITH FIRST	15.06.2021	Rs.88,33,940.27/-
	HLAPVSH00429274	FLOOR, SECOND FLOOR, THIRD		(Rupees Eighty-Eig
	1. ANSHUL ATUL AGRAWAL	FLOOR AND FOURTH FLOOR,		Lakh Thirty-Three
	2. RADHIKA DAS	SECTOR 10, KOPERKHAIRNE, NAVI		Thousand Nine
	3. GANGA DEVELOPERS	MUMBAI, TALUKA AND DISTRICT		Hundred Forty and
	4. ATUL KUMAR AGARWAL	THANE - 400703		Paise Twenty-Sever
	5. ELINOR INFRA LLP			Only) as on 15.06.20
				Omy) as on 15.06.20
_	6. ROHAN SUNIL ABBOTT	FLAT NO. 7. 2DD FLOOD	45.00.0004	De 70 70 574 041
8	LOAN ACCOUNT NO.	FLAT NO. 7, 3RD FLOOR,	15.06.2021	Rs. 76,70,571.81/-
	HHLVSH00416230	SUJANIKETAN CHSL, OPPOSITE		(Rupees Seventy Si
	1. PRADEEP SHIVAJI PATIL	INDIAN INSTITUTE OF		Lakh Seventy
	2. NITIN SHIVAJI PATIL	TECHNOLOGY MAIN GATE, POWAI,		Thousand Five
	3. SHIVAJI RANGNATH PATIL	MUMBAI - 400076, MAHARASHTRA		Hundred Seventy C
		MUMBAI - 400076, MAHARASHTRA		Hundred Seventy O And Paise Eighty O

That the above named borrower(s) have failed to maintain the financial discipline towards their loan account (s) and as per books of accounts maintained in the ordinary course of business by the Company, Column D indicates the outstanding amount Due to persistent default in repayment of the Loan amount on the part of the Borrower(s) the above said loan account has been classified by the Company as Non Performing Asset (as on date in Column C) within the guidelines relating to assets classification issued by Regulating Authority. Consequently, notices under Sec. 13(2) of the Act were also issued to each o

In view of the above, the Company hereby calls upon the above named Borrower(s) to discharge in full his/their liabilitie towards the Company by making the payment of the entire outstanding dues indicated in Column D above including up to date interest, costs, and charges within 60 days from the date of publication of this notice, failing which, the Company shall be entitled to take possession of the Mortgaged Property mentioned in Column B above and shall also take such other actions as is available to the Company in law.

lease note that in terms of provisions of sub-Section (8) of Section 13 of the SARFAESI Act. "A borrower can tender the enti amount of outstanding dues together with all costs, charges and expenses incurred by the Secured Creditor only till the date of publication of the notice for sale of the secured asset(s) by public auction, by inviting quotations, tender from public or by private treaty. Further it may also be noted that in case Borrower fails to redeem the secured asset within aforesaid legally prescribed time frame, Borrower may not be entitled to redeem the property." In terms of provision of sub-Section (13) of Section 13 of the SARFAESI Act, you are hereby prohibited from transferring, either

by way of sale, lease or otherwise (other than in the ordinary course of his business) any of the secured assets referred to in he notice, without prior written consent of secured creditor

Place: MUMBAI/ THANE / NAVI MUMBAI/PANVEL

For Indiabulls Housing Finance Ltd. Authorized Officer

SIYARAM SILK MILLS LTD.
CIN: L17116MH1978PLC020451

Regd. Off - H-3/2, MIDC, A-Road, Tarapur, Boisar, Dist: Palghar- 401 506 Maharashtra. Corp. Off.: B-5, Trade World, Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Parel,

Mumbai - 400 013. Phone: 91-22 30400500/501. Email: sharedept@siyaram.com Website: www.siyaram.com

### **NOTICE**

Transfer of Unclaimed /Unpaid Dividend & Shares of the Company to Investor Education and Protection Fund (IEPF) Authority

Notice is hereby given that pursuant to the provisions of section 124(6) of the Companies Act. 2013 read with the Investor Education and Protection Fund Authority Accounting, Audit, Transfer and Refund) Rules, 2016, and subsequent amendmen hereto ("the Rules"), Equity Shares of the Company in respect of which dividend amounts have remained unclaimed for seven consecutive years or more are required to be transferred to Investor Education and Protection Fund ("IEPF") Authority.

The Company has communicated individually to the concerned shareholders whose shares are liable to be transferred to IEPF Authority for the financial year 2013-14, fo taking appropriate action(s).

The Company has uploaded full details of such shareholders and shares due fo transfer to IEPF on its website at  $\underline{www.siyaram.com}$ . Shareholders are requested to claim their unclaimed dividend expeditiously latest by  $2^{\text{nd}}$  November, 2021, failing which the Company would transfer the unclaimed dividends and the shares to the IEPF Authority without any further notice in accordance with the requirements of the Rules. Shareholders may note that the shares and benefit accrued thereon which are transferred to IEPF Authority from time to time, can be claimed by making ar application in the prescribed Form IEPF-5 online and sending the physical copy duly signed along with other documents as prescribed in Form IEPF-5 to the Company.

Shareholders holding shares in physical form and whose shares are liable to be transferred to IEPF Authority may note that the Company is required to issue duplicate share certificate in lieu of original share certificate and inform the concerned depository by way of corporate action to convert the shares into demat form and transfer in favoui of IEPF Authority. The original share certificate(s) which stand registered in your name(s) shall stand automatically cancelled. For shares held in demat mode, the Company will process the transfer of the shares with the concerned depository by way of corporate action for transfer of shares in favour of the IEPF Authority

Please feel free to contact the Company/ Registrar and Transfer Agent in case you have

any claims/queries at the following address: Company Contact Details R & T Agent Contact Details Siyaram Silk Mills Limited TSR Darashaw Consultants Private Limited Corporate Office: B-5, Trade World, C-101, 1st Floor, 247 Park, Lal Bahadur Shastri Kamala City, Senapati Bapat Marg, Lower Marg, Vikhorli (West), Mumbai -400083. Parel, Mumbai-400013. Tel: +91-22-66568484 Tel: (91-22) 30400500/501 Fax: +91-22-66568494 Fax: (91-22) 30400599 E-mail: csg-unit@tcplindia.co.in Email: sharedept@siyaram.com

Website:www.tcplindia.co.in For Siyaram Silk Mills Limited

Place : Mumbai Dated: 28th August, 2021.

Website: www.siyaram.com

Sd/ (William Fernandes) **Company Secretary** 

#### **Ganesh Films India Limited**

CIN: L74994MH2018PLC307613 • Mo. 8104449343 Email: gfindialtd@gmail.com | Web: www.ganeshfilms.com Regd Address: 503, Floor-5, Plot-461D, A Wing Parshvanath Gardens, Bhaudaji Rd, Kings Circle, Matunga, Mumbai 400019, Maharashtra

#### 3RD ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that the 3<sup>rd</sup> Annual General Meeting ("AGM" of the Company will be held on Saturday, 25" September, 2021 a 3 p.m. through video conference ("VC") / Other Audio-Visual Means ("OAVM") to transact the business as set out in the Notice of AGM

which is being circulated to the members in due course of time. In view of the continuing Covid-19 Pandemic, the Ministry of Corporate Affairs and Securities and Exchange Board of India ("SEBI") vide their various circulars ("Circulars"), have permitted the holding of AGM through VC/OVAM, without the physical presence of the members at the common venue. In compliance with these circulars and relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the members of the company will be held through VC/OVAM.

In accordance with the Circulars, Notice of AGM along with the Annual Report 2020-21 is being sent only electronic mode to those members whose email addresses are registered with Company. Depositories. Members may note that the notice of AGM and Annual Report will be available on the Company's website www.ganeshfilms.com, website of the stock exchange i.e. BSE Limited at www.bseindia.com members can attend and participate in the AGM through the VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the notice of the AGM. Members attending the AGM through VC/OAVM shall be counted for the purpose of quorum as per section 103 of the Companies Act, 2013. The company is providing the remote e-voting facility ("remote e-voting") to all its members to caste their votes on all resolutions as set out in the Notice of AGM. Additionally, the Company is providing facility of voting through e-voting system during the AGM "e-voting"). The instructions / manner of voting by the members has been provided in the notice of AGM.

In case member(s) have not registered their email addresses with the Company/Depository they can get their e-mail id registered by contacting their respective Depository Participant or by email to gfindialtd@gmail.com

The 3rd AGM notice will be sent to the shareholders holding shares as on cut-off for the dispatch in accordance with the applicable laws on their registered e-mail addresses in due course.

In case of any queries pertaining to evoting, members may refer to FAQ and the evoting manual available at www.evotingindia.com under help section or write an email to helpdesk.evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

All grievances connected with the facility for voting by electronic means may be addressed to Mr. Rakesh Dalvi, Manager, Central Depository Services (India) Limited, A Wing, 25th Floor, Marathon Futurex, Mafatlal Mill Compounds, N. M. Joshi Marg, Lower Parel (East), Mumbai - 400013 or send an email to helpdesk. evoting@cdslindia.com or call 022-23058542/43.

For Ganesh Films India Limited Sd/-

**Date**: 28-08-2021 Place: Mumbai

Nambi Rajan G Yadav Managing Director (DIN: 06533729)

District Deputy Registrar, Co-operative Societies, Mumbai City (3) Office of the Competent Authority

Maharashtra Ownership Flats Act, 1963, MHADA Building, Ground Floor, Room No. 69, Bandra (E), Mumbai-400 051 No.DDR-3/Mum./Deemed Conveyance/Notice/2021/2321 Date: 27.08.2021

> FORM [Sec rule 13(2)]

Form of Notice to the concerned parties Application u/s 11 of the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 Application No. 143 of 2021

Minar Tower Co-op. Hsg. Soc. Ltd. Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400 102

....Applicant VS

M/s. Minar Enterprises, 134, SMGK Developers Pvt. Ltd., A-1 Tower, Ground Floor, Hill Park Complex, Captain Sawant Road, Near Agrawal Industries,

Jogeshwari West, Mumbai-400 102 2. Minar Shopping Premises Co-op. Soc. Ltd.

Off S. V. Road, Jogeshwari (West), Mumbai-400 102

#### ...(Opponent/s) PUBLIC NOTICE

1) Take the notice chat the above application has been filed by the applicant under section 11 under the Maharashtra Ownership Flats (Regulation of the Promotion of Construction, Sale, Management and Transfer) Act, 1963 and under the applicable Rules against the Opponents above mentioned.

The applicant has prayed for issue a certificate of entitlement of unilateral deed of conveyance of land Munar Tower Co-op. Housing Society Limited having [6050.41 Sq. Mtrs.) 48.97% share out of 10298.98 Sq. Mtrs. plus proportionate share in R. C. and common areas (as per Architect Certificate annesed) being Subdivided Plot No. A on Survey No. 3, Hissa No. 1/1 Part, bearing CTS No. 210, 210/1 to 49 situated Off. S. V. Road, Jogeshwari (W), Mumbai-400 102 of Village Bandivali, Taluka Andheri in District of Mumbai Suburban along with the structure standing thereon in favour of the Applicant Society

The hearing in the above case has been fixed on 20.09.2021 at 03.00

The Promoter/Opponent/s and their legal heirs if any, or any person/authority wishing to submit any objection, should appear in person or through the authorized representative on 20.09.2021 at 03.00 p.m. before the undersigned together with any documents, he/she/they want/s to produce in support of his/her objection/claim /demand against the above case and the applicant/s is/are advised to be present at that time to collect the written reply, if any filed by the

If any person/s interested, fails to appear or file written reply as required by this notice, the question at issue/application will be decided in their absence and such person/s will have no claim, object or demand whatsoever against the property for which the conveyance/ declaration/order is granted or the direction for registration of the society is granted to the applicants or any order/certificate/judgment is passed against such interested parties and the matter will be heard and decided ex-parte.

By Order, for District Deputy Registrar.

Co-operative Societies, Mumbai City (3), Competent Authority u/s 5 A of the MOFA, 1963.

जाहीर नोटीस जाहीर सुचना देण्यात येत आहे की, माझे अशिल ह खालील वर्णन केलेल्या भखंडातील हक्क, हितसंबंध (सदर भुखंडावर उभारलेल्या इमारतीसह) अभीहस्तांतरण कराराने हस्तांतरीत करुन घेण्याच विचार करत आहेत. सदरचा भखंड हा आज रोजी "मे. **मार्क कोल्ड स्टोरेज प्रा**. लि. नोंदणीकृत कंपनी, कार्यालय — प्लॉट नं.४४/०६, मॅफको एपीएमसी यार्ड, सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई-४००७०३, तर्फे संचालक श्री. रियाज अब्दुल कादर," यांच्या नावे नोंद आहे व सदर भखंड सिडको लिमीटेड मार्फत वाटप करण्यात आलेला

भुखंडाचे वर्णन भुखंड क्र.४४/६, मॅफको, एपीएमसी यार्ड सेक्टर-१८, वाशी, नवी मुंबई, क्षेत्रफळ ११८८ चौ. मी

(उभारलेल्या इमारतीसह) कोणाही व्यक्ती किंवा अनेक व्यक्ती, कंपनी कार्यालय यांचा सदर भूखंडासाठी किंवा त्यावर त्याच्या भागावर विक्री, गहाणवट, लिअन, भेट किंवा अन्य कोणत्याही प्रकारे हक्क असेल तर त्याच्या पुष्टयार्थ त्यांनी अशा हक्काबाबत/ हरकतीबाबतची सूचना त्यात हक्क/हरकतीचे स्वरूप यांची माहीती अन्य तपशीलासह की जो पुरावा म्हणून पुरेशी ठरेल् तसेच कागदोपूत्री पुरावा खाली सही करणा-याकडे त्याच्या कार्यालयात ही नोटीस प्रसिद्ध झाल्यापासुन १५ दिवसांच्या आत सादर करावी. आणि जर तसे केले नाही तर असे गृहित धरण्यात येईल की, सदर भूखंड हा सर्व प्रकारच्या बंधनातन आणि अन्य हक्कोपासन आणि अधिकारापासुन किंवा अन्य प्रकारच्या बंधनापासुन मुक्त असेल आणि तसे जर काही हक्क असतील त र्ने सोड्न देण्यात आले आहेत असे मानण्यात येईल माझे अशिल कोणतेही हक्क, हरकती आल्याच तर त्याचा विचार न करता सदर भखंड हस्तांतरीत करण्याच्या दृष्टीने दिलेली मुदत पंपल्यानंतर कार्यवाही करतील .

सचिन एस. तांबट (ॲडव्होकेट) २१४, भुमी मॉल, सेक्टर-१५, सी.बी.डी. बेलापर, नवी मुंबई -४०० ६१४ फोन नं. (०२२) ४९६४३३६६ दि. ३०/०८/२०२१

Notice is hereby given that, Visha Premises Co-operative Society Limited [for short said society"] having address at Mathuradas Road, Kandivali [West], Mumbai 400 067 has received an Application dated 20.08.2021 from Shri Application dated 20.08.2021 from Shri Satish Khimji Joshi the one of heir and legal representative of Late Smt. Champaben Khimji Joshi, having address at unit No. 09 ffor short said room"] in the building known as ShyamBhuvan Back Side situated at the said Society for issuance of Share Certificate in respect of said room in the name of the Late Smt. Champaben Khimji Joshi. We have been informed by Shri Satish Khimji Joshi that his son has misplaced/lost the original agreement dated 22 January 2008 executed between Premji Shamji Shah alias Maru between Premji Shamji Shah alias Maru therein referred as the Owners and Smt. Champaben Khimii Joshi therei referred as the Purchaser in respect of the said room and further that in respect thereof, Mr. Tejas Joshi has also lodged Police complaint with the Kandivali Police Station, Kandivali (West), Mumbai 400 067 bearing 1949/21 dated 19.08.2021. Any person/s having claim of any nature whatsoever by way of lease, sub lease, license, sale, exchange, arrangement, mortgage, equitable mortgage, collateral security, gift, trust, Inheritance, bequest, possession, lien, charge, maintenance, partnership etc. in respect of the said referred as the Purchaser in respect of possession, lien, charge, maintenance, partnership etc. in respect of the said shop, are hereby required to make the same known in writing with supporting documentary evidence to the undersigned, within 14 days from date of publication of this notice. failing which the Society will issue Share Certificate in respect of the said room in the name of Late Smt. Champaben Khimji Joshi without regards to such claim and the claims, if any, will be considered as waived.

PUBLIC NOTICE

Dated this 27 August, 2021 at Mumbai. sd/- Secretary Vishal Premises Co-op Society Ltd. Regn No. BOM/Gen/857 of 16.10.75 Haridwar Bldg, 238/1, Mathuradas Road, Kandivali (West), Mumbai 400067

मुंबई येथील लघुवाद न्यायालयातील आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१३ मधील

निशाणी क्र. ३५ सन २०१९ मधील पुनरिक्षण अर्ज क्र. ९१ सन २०२०

१) सौ. मंजुला सदाशिव भिडे

हिंदू भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ७३ वर्षे, पेशाः गृहिणी २) श्रीमती दीपा सदाशिव भिडे,

हिंद भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ४८ वर्षे, पेशाः नौकरी ३) सौ. रूपा अमोद देशमुख,

हिंद भारतीय रहिवासी एक प्रौढ, वयः ४७ वर्षे, पेशाः नौकरी सर्व राहणार- खोली क्र. २, पहिला मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, ७२/सी, मोगल लेन, माहीम, मुंबई

..... अपीलकर्ते ... मूळ अर्जदार प्रस्तावित वादी क्र. ७

विरुद्ध

१. श्री. नंदकुमार मोहन पाथरे

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, नय सुमारे ४५ वर्षे, पेशाः व्यवसाय, मे. चिल-एन-कुल नावाने त्यांचा व्यवसाय दुकान क्र. ३, तळ मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहिम, मुंबई-४०० ०१६ येथून चालवतात.

सौ. शशिकला रसिकलाल शाह, प्रोप्रायटर-ब्राईट इंडस्ट्रीज, प्रौढ, वय सुमारे ८५ वर्षे, पेशाः व्यवसाय, त्यांचा व्यवसाय शेड नं. २, तळ मजला, क्रिष्ण कुंज बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०० ०१६

श्री. नरेंद्र माधवराव घरत,

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ६५ वर्षे, पेशाः व्यवसाय, श्री. सुरेश माधवराव घरत

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ६१ वर्षे, पेशाः व्यवसाय,

श्री. विकास माधवराव घरत. हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५५ वर्षे, पेशाः व्यवसाय, वरील ३ ते ५ त्यांचा व्यवसाय मे. माधवराव इंजिनियर्स वर्क्सच्या नावाने खोली क्र. २, तळ मजला, क्रिष्ण कुंज बिल्डिंग नं. ३, मोगल लेन,

माहीम, मुंबई-४०० ०१६ श्री. नितीकेश वामन आचरेकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे २८ वर्षे

राहणार- खोली क्र. १, पहिला मजला, क्रिष्णा कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

श्री. श्रीपाद सदाशिव भिडे हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ३४ वर्षे, पेशाः नौकरी राहणारः खोली क्र. २, पहिला मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३,

मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६ ..... मूळ वादी क्र. ७

श्रीमती त्यामा मध्यम्बर रेमार्ड

हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ९० वर्षे, पेशाः गृहणीमणळले राहणारः खोली क्र. २ दुसरा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, (मयत) मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

विजय हरिश्चंद्र देऊसकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५८ वर्षे, पेशाः व्यवसाय

१०. श्री. विजय हरिश्चद्र देऊसकर, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ५५ वर्षे, पेशाः व्यवसाय, राहणार आणि त्यांचा व्यवसाय चालवणार मे. प्रकाश वुडन टॉईज नावाने टेंपररी शेड, तळ मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

११) श्री. सुभाष बाळकृष्ण देसाई,

हिंद भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वय सुमारे ७२ वर्षे, पेशाः माहित नाही, ज्यांचा पत्ता आहे- ३रा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६

१२) सौ. विजया/सौ.सिमा शिरोडकर, श्री. श्रीकांत शिरोडकर यांच्या पत्नी, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वयः माहित नाही, पेशाः माहित नाही, ज्यांचा पत्ता आहेः फ्लॅट क्र. १४, ३रा मजला, युनियन हाऊस नं. २, मोगल लेन, माहीम पोस्ट ऑफिस मागे, माहीम, मुंबई-४०००१६.

१३. सौ. अरूंधती नरेश भाया, हिंदू भारतीय रहिवासी, एक प्रौढ, वयः माहित नाही, पेशाः माहित नाही, शेवटचा ज्ञात पत्ता-क्रिष्ण कुंज, बिल्डिंग क्र. ३, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६.

१३ए. श्री. नरेश भाया, उत्तरवादी क्र. १३ चे कायदेशीर वारस, वय आणि पेशाः माहित नाही

राहणारः ३रा मजला, क्रिष्ण कुंज, बिल्डिंग नं. २, मोगल लेन, माहीम, मुंबई-४०००१६.

उत्तरवादी क्र. १३ए

प्रति.

उपरिनामित उत्तरवादी क्र. ७,

ज्याअर्थी, उपरिनामित अपीलकर्ते (मूळ अर्जदार) यांनी उपरोक्त पुनरिक्षण अर्ज क्र ९१ सन २०२० दाखल करुन त्यात विनंती केली की, ह्या नामदार न्यायालयाने कृपा करुन वरील आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१२ मधील निशाणी-३५ खालील आदेश, अर्ज फेटाळण्याचा न्यायालय खोली क्र. १४ मधील पीठासिन न्यायाधीश, सन्मा. न्यायाधीश सौ. आर. एम. कांटे यांनी पारित केलेल्या दिनांक ०९.१२.२०१९ निर्णय व आदेश आणि आंतरवादी वाद क्र. ४७७ सन २०१२ मधील निशाणी ३५ ची प्रक्रिया आणि नोंदी रद्द करावयाच्या आहेत त्या मागवाण्यात आणि अर्जदारांनी सदर अपील निशाणी ३५ मध्ये विनंती केल्यानुसार अनुतोष मंजुर करण्यासाठीची विनंती अपीलकर्त्यांकरिता मंजुर व्हावी आणि पुनरिक्षण अर्जात विनंती केलेल्या अशा अन्य आणि पुढील अनुतोषांसाठी.

आणि ज्याअर्थी, सदर पुनिरक्षण, याचिका, १३ मार्च, २०२० रोजी नोंदवून घेतली आणि उत्तरवादींना सूचना जारी करण्याचे आदेश दिले. सदर आदेशानुसार याद्वारे तुम्हाला सूचना देण्यांत येते की, तुम्ही सदर अर्जा विरुद्ध कारणे दाखवण्यासाठी २२ सप्टेंबर, २०२१ रोजी दु. २.४५ वा. व्यक्तीशः किंवा रितसर निर्देश दिलेल्या वकीला मार्फत ३रा मजला, जुनी इमारत, लघु वाद न्यायालय, एल अँड टी मार्ग, मुंबई-४०० ००२ मधील न्यायालय खोली क्र. ३ येथील पीठासिन सन्मा. अपील पीठा समोर हजर होणे आवश्यक आहे, कसूर झाल्यास, सदर अर्जावर एकतर्फे सुनावणी होऊन निकाल

सदर पुनरिक्षण अर्जाची प्रत ह्या न्यायालयाच्या न्यायालय खोली क्र. ३, मधून मिळ



न्यायालयाच्या शिक्क्याने ह्या ०८ मार्च, २०२१ रोजी दिले सही/-अपर प्रबंधक

सचना टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय : ९ वा मजला, निर्मल बिल्डिंग, निरमन पॉईंट, मुंबई, महाराष्ट्र - ४०००२१

याद्वारे सूचना देण्यांत येते की, कंपनीच्या खालील रोख्यांसाठीचे प्रमाणपत्र हरवले/गहाळ झाले आहे आणि सदर रोख्यांचे धारक/अर्जदार यांनी कंपनीकडे नवे प्रमाणपत्र देण्यासाठी अर्ज केला आहे. कंपनीने धारक/अर्जदार यांना कळवले आहे की, आयईपीएफ रुल्स प्रमाणे सदर शेअर्स आयईपीएफकडे हस्तांतरित केले आहेत कोणत्याही व्यक्तीचा सदर रोख्यांच्या संबंधात दावा असल्यास त्यांनी असा दावा कंपनीकडे तिच्या नोंदणीकृत कार्यालयात ह्या तारखेपासून १५ दिवसांत नोंदवावा, अन्यथा कंपनी पुढे काहीही न कळवता धारक/अर्जदारांना नवे प्रमाणपत्र जारी करेल.

धारकांचे नाव	रोख्यांचा प्रकार	रोख्यांची	विभि	न्न क्र.
बालुभाई सोमाभाई दुमातर (मयत)	आणि दर्शनी मूल्य	संख्या	पासून	पर्यंत
जयेश बालुभाई दुमातर (मयत)	8/-	<del>2</del> 98	९७८६५६१३६	९७८६५६४२९
<b>दिनांक</b> : २८.०८.२०२१ <b>. ठिकाण</b> : अहम्ब	ाबाद		धारक/अर्जदारांचे नाव : <b>व</b>	

दर्शन केमिकल्स, प्रोप्रायटरी कन्सर्न यांच्या नावामधील

मिळकतीच्या परिशिष्टामध्ये अधिक स्वरूपात वर्णन

भाडेपट्टा

ज्याअर्थी, करार/नामाधिकार कागदपत्राची चेन

म्हणजेच दिनांक १५/०७/१९९८ रोजीचा

अभिहस्तांकन विलेख, दिनांक १८/०७/१९९६

रोजीचा भाडेपट्टा करार आणि दिनांक २३/०७/१९९६

रोजीचा भाडेपट्टा करार हा हरविला आणि गहाळ झाल

आहे. तरीही, श्री. दर्शन ए. ओजा यांची मे. दर्शन

केमिकल्स, प्रोप्रायटरी कन्सर्न यांनी वरील सदर मळ

नामाधिकाराच्या अनुपस्थित मध्ये परिशिष्ट मिळकत

कोणत्याही व्यक्तीला वरील सदर करारांद्रारे कोणतार्ह

दावा असल्यास आणि/किंवा सदर मिळकतीच्या

संदर्भामध्ये कोणताही हक, नामाधिकार, हितसंबंध

किंवा दावा किंवा कोणत्याही प्रकारे सदर मिळकतीच

कब्जा जसे की, कोणताही करार, उपक्रम, विक्री

करीता करार, हस्तांतर, अदलाबदल, अभिहस्तांतरण

अभिहस्तांकन, प्रभार, गहाण, भेट, विश्वस्त

वारसाहक, भाडेपट्टा, धारणाधिकार, मासिक भाडेपट्टा,

लिव्ह ॲण्ड लायसन्स, भागीदारी, संयुक्त उपक्रम.

सविधाधिकार, कोणताही प्रतिकल हक्क किंवा दावा

वाद, खटला, हुकुम, आदेश, राखीव करारनामा, जप्ती

किंवा अन्यकाही दावे असल्यास सदर ज्ञात

निम्नस्वाक्षरीकारांना लिखित या प्रसिद्धीच्या

निम्नस्वाक्षरीकारांना पूरक लिखित पोचपावती विरूद्ध

हातपोच किंवा नोंदणीकत पोस्ट एडी सह कळविणे

आवश्यक आहे, कसूर केल्यास, कोणतेही तसे दावे

मिळकर्तीचे परिशिष्ट

नवी मुंबई महानगरपालिका, तालुका आणि नोंदणीकृत उप-जिल्हा ठाणे, जिल्हा आणि नोंदणीकृत जिल्हा ठाणेच्या हद्दीमधील आणि पावणेच्या गाव हद्दीमधील

ट्रान्स ठाणे क्रीक इंडस्ट्रियल एरियामधील प्लॉट क्र. ए-

०, मोज. ८९९ चौ.मीटर्स.

दिनांक: ३०/०८/२०२१

ठिकाण: मंबई

त्यागित आणि/किंवा परित्यागित समजले जातील.

दिवसांच्या

वकील परिणीत सराटक

१७-बी, ३रा मजला, कृष्ण निवास,

२८१ एसबीएस रोड, फोर्ट, मुंबई-४०० ००१

में ग्रमामणी लिगल

अभिहस्तांकनासाठी मान्य केले आहे

खरेदी केली आहे.

गरखेपास<u>ू</u>न

#### जाहीर सूचना तमाम जनतेला ही सचना देण्यात येते की. मे. पेस

This is to notify that Mrs Vidya G Wagle, owner of Flat no 3, Tirupati Housing Soc. situated at plot no 292, off Nanda Patkar Road, Vile parle (East), Mumbai 400057 intends to sell the flat. Anyone claiming right, title or interest in the said flat may lodge their claim with supporting documents with the undersigned within 15 days failing which she will proceed with the

PUBLIC NOTICE

Suresh Shirke Advocate, High Court Ekta Society, 22/408, MHB Colony, Mithagar road, Mulund (East), Mumbai 400081

जाहीर सूचना

तमाम जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. कन्हैयालाल अमृतलाल शाह हे सदर मिळकतीचे पूरक मालक म्हणून सर्व भारांपासून मुक्त याखालील परिशिष्टामध्ये नमूद मिळकत विक्री करण्याचे आणि आमच्या अशीलांनी ती खरेदी करण्याचे मान्य

केले आहे. कोणत्याही व्यक्तीला मिळकतीच्या संदर्भामध्ये कोणताही दावा/हितसंबंध/हक्क जसे की, वारसा, शेअर, विक्री, हस्तांतर, गहाण, भाडेपट्टा, धारणाधिकार, परवाना, भेट, ताबा किंवा भार किंवा अन्यकाही दावे असल्यास त्यांनी याद्वारे निम्नस्वाक्षरीकारांना तसे त्यांचे दावे जर असल्यास ते सर्व पूरक कागदपत्रासह या सूचनेच्या तारखेपासून १४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे, कसूर केल्यास, तशा दाव्याच्या संदर्भाशिवाय व्यवहार पूर्ण केला जाईल आणि तशा व्यक्तींचे तसे दावे जर असल्यास ते त्यागित समजले जातील आणि माझ्या अशीलांवर बंधनकारक असणार नाही.

मिळकतीचे परिशिष्ट

गाव एरंगळ, तालुका बोरिवली, एमएसडी येथे स्थित जिमनीचा प्लॉट धारक-

स. क्र.	चौ.मी.	स.क्र.	चौ.मी.
	मध्ये		मध्ये क्षेत्र
	क्षेत्र		
५३/५	६०७	५५-डी	१२९८
५३/१३	१२६	५५-सी	२५५५
५३/१५	७६	५६/२	१९९८
५३/१८	१०१	५६/५	१०१
48	२२२६	५६/६	११३८
५४/६	२२२६	५६/९	२२८
48/८	२२२६	५६/१०	५१
५५- बी	१२९८	५६/११	३५४
५५	१५३९	५६/१२	१९९८
५५	२५५५	५६/१४	९८६
५५-व्ही	१२९८	५६/१९	२२००
५५-बी/१	२५५५	६०/४	३०४
५५-बी/१	२५५५		३२५९९
दिनांक २९	ऑगस्ट,	, २०२१.	

सही / श्री. मनोज पांडे वकील ३०८, बिझनेस क्लासिक. चिंचोळी बंदर रोड, मालाड (पश्चिम), मुंबई-६४.

#### जाहीर सूचना

सचना याद्वारे देण्यात येते की. आमचे अशील लुक्रेटिव्ह ट्रेडिंग एलएलपी अधिक विशेष करु-खालील नमूद परिशिष्टामधील त्यांचे मत्तेची नामाधिकार तपास आणि प्रमाणित करण्याकरित मांगितले आहे.

कोणत्याही व्यक्तीला याखालील लिखित परिशिष्टामध्ये वर्णन केलेल्या मत्तेवर कोणताही दावा जसे की, विक्री, अदलाबदल, गहाण, प्रभार बक्षीस, विश्वस्त, वारसाहक, देखभाल, ताबा भाडेपट्टा, धारणाधिकार, कुळवहिवाट, परवाना रस्त्याची हक्क, विकास हक्क, सुविधाधिकार किंवा अन्य काही असल्यास त्यांनी तसे लिखित निम्नस्वाक्षरीकारांना ५वा मजला, दर्गा चेंबर्स, ४० वॉटरफिल्ड रोड, बांद्रा (पश्चिम), मुंबई ४०००५० येथे या तारखेपासून चौदा (१४ दिवसांच्या आत कळविणे आवश्यक आहे अन्यथा कोणतेही दावे ह्यात नसल्याचे मानण्या येतील आणि दावे जर असल्यास ते त्यागित आणि परित्यागित समजण्यात येतील.

पहिले परिशिष्ट:

मुंबई उपनगर आणि मुंबई शहराचे नोंदणी जिल्हा -आणि उप जिल्हा मधील जुहू तारा रोड आणि एस व्ही. रोड चे जंक्शन, सांताक्रुझ (पश्चिम), मुंबई ४०० ०५४ येथे असलेले आणि वसलेले गाव बांद जी- टीपी०२ मधील आणि सी.टी.एस. क्र जी/८५ए येथील फ्लॅट, आऊटहाऊस शॉप आणि गॅरेज असलेले बेसमेंट, तळ आणि तीन वरील मजले असलेले सांताक्रझ टांऊन प्लॅनिंग स्किम २ मधील अंतिम प्लॉट क्र. २३, मोजमाप २७४८ चौरस मीटर (३७६ चौरम मीटर सेट बँक क्षेत्र समाविष्ट) मध्ये े उभी असलेली ज्ञात ''श्री'' भाडेकरु बिल्डिंग आणि जमिनीचे ते सर्व भाग आणि विभाग, सीमाबध्य

-उत्तर किंवा त्यादिशेनेः टीपीएस ॥ चे अंतिम प्लॉर क्र. १९ ने दक्षिण किंवा त्यादिशेनेः जुहू तारा रोड ने

पर्व किंवा त्यादिशेनेः एस. व्ही. रोड ने पश्चिम किंवा त्यादिशेनेः टीपीएस ॥ चे अंतिम प्लॉट

मुंबई दिनांकीत ३० ऑगस्ट, २०२१

सही/ प्रांजल दर्व ग्रेडिया सार वकील आणि सॉलिसिट

### डॉनियर इंडस्ट्रीज लिमिटेड

सीआयएन : L99999MH1987PLC042076 नोंदणीकृत कार्यालयाचा पत्ता : डॉनियर हाऊस, ८ वा मजला, प्लॉट क्र. ए - ५०, स्ता क्र. १, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व), मुंबई - ४०० ०९३. दूर. क्र. : ०२२ - ६८३४ ८१०० फॅक्स क्र. : ०२२ - ६८३४ ८३१३ ई-मेल आयडी : investor@donear.com वेबसाइट : www.donear.com

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग (व्हीसी)/अदर ऑडिओ व्हिज्युअल मीन्स (ओएव्हीएम)च्या माध्यमातून आयोजित करावयाच्या ३५ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेसंदर्भात (एजीएम) माहिती

ादारे सचना देण्यात येत आहे की. कंपनीच्या ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कंपनीच्या एजीएमकरिता वितरीत कर गजता व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत आहे.

होव्हिड – १९ महामारीच्या कारणास्तव व कॉपोरेट कामकाज मंत्रालय तसेच भारती प्रतिभूती व विनिमय मंडळाद्वारे जारी लागृ रिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत सामायिक ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीएमच्या माध्यमातून एजीए आयोजित कण्याची परवानगी दिली आहे. एमसीए परिपत्रके तसेच कंपन्या कायदा, २०१३ ('कायदा'') च्या संलग्न तरातुर्द तसेच त्याअंतर्गत संस्थापित नियम व सेबी (सूची अनिवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ (सूची विनियमन, यांच्या अनुपालनांतर्गत कंपनीच्या सभासदांची ३५ वी एजीएम सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थितीविना व्हीसी/ओएव्हीए गध्यमातून मंगळवार, दि. २१.०९.२०२१ रोजी दु. ३.०० वाजता आयोजित करण्यात येत आहे.

सर्व लागू परिपत्रकांच्या अनुपालनांतर्गत ज्या सभासदांचे ई-मेल पत्ते कंपनी/डिपॉझिटरी पार्टिसिपंटस/कंपनीचे रजिस्टार वार्षिक अहवाल इलेक्ट्रॉनिक स्वरूपात पाठवण्यात येतील.

au च्या एजीएमची सचना व वित्तीय वर्ष २०२०-२१ करिताचा वार्षिक अहवाल कंपनीची वेबसाइट www.donear.co. वर तसेच कंपनीचे रोअर्स सूचिबद्ध आहेत त्या स्टॉक एक्सचेंजेसची वेबसाइट <u>www.bseindia.com</u> व <u>www.nseindia.</u> <u>com</u> वर तसेच एनएसडीएलची वेबसाइट <u>https://www.evoting.nsdl.com</u> वरही उपलब्ध आहे. सभासद केवळ व्हीसी ओएव्हीएमच्या माध्यमातून सभेस उपस्थित राहू शकतील व सहभाग घेऊ शकतील. एजीएमघ्ये सहभागाचे निर्देश एजीएमच्य सूचनेत दिलेले असतील. कायद्याचे अनुच्छेद १०३ अंतर्गत कोरमकरिता व्हीसी - ओएव्हीएम सुविधेच्या माध्यमातून सहभ . तिलेल्या सभासदांची गणना केली जाईल.

रजीएमच्या सूचनेत विहित विषयांवर आपली मते देण्यासाठी कंपनी आपल्या सर्व सभासदांना परोक्ष ई-मतदान सुविधा उपलब् करून देत आहे. त्याचबरोबर, एजीएमदरम्यान ई-मतदानाद्वारे मतदानाची सुविधाही कंपनी उपलब्ध करून देत आहे. परोक्ष -मतदान, एजीएमच्या ठिकाणी ई-मतदान यांची विस्तृत प्रक्रिया एजीएमच्या सूचनेत दिलेली असेल.

तमची ई-मेल पत्ता यापवींच कंपनी/डीपीज/आरटीए यांच्याकडे नोंटणीकत असल्यास ई-मतदानाकरिताचा लॉग इन तपश् ांच्याकडे नोंदणीकृत नसल्यास व/वा तुमच्या बँक खात्याचा तपशील लाभांश प्राप्तीसाठी अद्ययावत नसल्यास कृपया खालीत

आरटीए यांच्याकडे नोंदवलेले/अद्ययावत केलेले नसतील ते रजिस्टार व टान्सफर एजंट (आरटीए) लिंक इनटाइम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड यांच्याकडे https://linkintime.co.in/EmailReg/Email\_Register.html या लिंकवर क्लिब करून किंवा त्यांच्या वेबसाइट वर www.linkintime.co.in अंतर्गत ई-मेल/बँक तपशील नोंदणीकरण शीर्षक निवडुन नोंदणीकरण करू शकतील व वार्षिक अहवाल व लॉग इन तपशील प्राप्त करण्यासाठी दिलेल्या नोंदणीकरण प्रक्रिये

कागदोपत्री स्वरूपातील <mark>भागधारण</mark>	कागदोपत्री स्वरूपातील भागधारक असलेल्या व इलेक्ट्रॉनिक सादरीकरण सुविधा प्राप्त करण्यास इच्छुक असलेल्या सभासदांनी कृप्या त्यांचा नवीनतम बँक खाते तपशील (कोअर बँकिंग सोल्युगन्स इनेबल्ड अकाऊंट नंबर, ९ अंकी एमआयसीआर व ११ अंकी आयपफरससी कोड) तसेच त्यांचा फोलिओ क्रमांक आदी तपशील कंपनीचे आरटीए नाव लिंक इनटाइ म इंडिया प्रायवेंट लिपिटेड यांच्यांचेड https://lininitime.co.in/EmailReg/Email_Register. html येथे नोंदवावा व तेथील नोंदणीकरण प्रक्रियेचे पालन करावे.
डीमॅट स्वरूपातील भागधारण	कृपया तुमच्या डीपी यांच्याशी संपर्क साधावा व डीपीद्वारे सुचविलेल्या प्रक्रियेनुसार तुमचे डीमॅट खात्यामध्ये बँक खाते तपशील नोंदवा.
	~

दिनांक : ३०.०८.२०२१

## आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड

नो. कार्या : ६११, तुलसियानी चेंबर्स, निरमन पॉईंट, मुंबई - ४०००२१ ईमेल : investor@imecservices.in, वेबसाईट : www.imecservices.in, फोन क्र. : ०२२-२२८५१३०३, फॅक्स ः ०२२–२२८२३१७७, सीआयएन ः एल७४११०एमएच१९८७पीएलसी१४२३२६

सदर कळविण्यात येते की, सध्या चालू असलेल्या कोव्हिड-१९ महामारीच्या उद्रेकामुळे कंपनीची ३३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम) ही एकाच ठिकाणी सभासदांच्या प्रत्यक्ष उपस्थिती शिवाय एजीएमच्या सूचनेत नमूद केलेले कामकाज करण्यासाठी कंपनी अधिनियम २०१३ ('अधिनियम') आणि त्या अंतर्गत स्थापित नियम आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्युलेशन्स २०१५ 'लिस्टिंग रेग्युलेशन्स') सहवाचता निगम व्यवहार मंत्रालयाद्वारे जारी जनरल सर्क्युलर क्र. ०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, जनरल सर्क्युलर क्र. १४/२०२० दिनांक ८ एप्रिल, २०२० जनलर सर्क्युलर क्र. १७/२०२० दिनांक १३ एप्रिल, २०२० आणि जनरल सर्क्युलर क्र. २०/२०२० दिनांक ५ मे २०२० ('एमसीए सर्क्युलर्स') आणि सिक्युरिटीज ॲण्ड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया द्वारे जारी सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/सीएमडी२/सीआयआर/पी/२०२१/११ दिनांक १५ जानेवारी, २०२१ आणि सर्क्युलर क्र. सेबी/एचओ/सीएफडी/ सीएमडी१/सीआयआर/पी/२०२०/७९ दिनांक १२ मे २०२० च्या तरतुर्दींच्या अनुपालनामध्ये व्हिडिओ कॉन्फरसिंग ('व्हीसी')/इतर ऑडिओ व्हिज्युअल मिन्स ('ओएव्हीएम') मार्फत गुरुवार, ३० सप्टेंबर, २०२१, दु. १२.३० वा. रोजी घेण्याचे नियोजित आहे.

वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलरच्या अनुपालनात एजीएमच्या सूचनेसह वित्तीय वर्ष २०२०–२१ करिता वार्षिक अहवालाची इलेक्ट्रॉनिक प्रत ही ज्या सभासदांचे ईमेल पत्ते डिपॉझिटरी पार्टिसिपंटस्/कंपनीकडे नोंदविलेले/उपलब्ध आहेत त्यांना फक्त ई–मेल मार्फत पाठविण्यात येईल. सभासद फक्त व्हीसी/ओएव्हीएम मार्फत ३३ व्या एजीएम मध्ये हजर आणि सहभागी होऊ शकतात. एजीएमची सूचना आणि वित्तीय वर्ष २०२०-२१ करिता वार्षिक अहवाल हा कंपनीची वेबसाईट www.imecservices.in वर सुद्धा उपलब्ध आहे आणि बीएसई लिमिटेडची वेबसाईट www.bseindia.com वर सुद्धा पाहता

क्षभासद एकतर दूरस्थ ई–मतदान किंवा व्हीसी/ओएव्हीएम मार्फत होणाऱ्या एजीएम मध्ये ई–मतदानामार्फत मतदान करू शकतात. डिमटेरियलाईज्ड माध्यम प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स केलेल्या किंवा ज्या सभासदांनी त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाहीत त्या सभासदांद्वारे दुरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये मतदानाकरिता माहिती एजीएमच्या सुचनेत देण्यात आली आहे. सभासदांना ३३ व्या एजीएमच्या सुचनेत नमुद केलेल्या टिपा आणि विशेषतः व्हीसी/ओएव्हीएम मार्फत एजीएमला हजर राहणे. दूरस्थ ई-मतदान आणि एजीएम मध्ये ई-मतदानाची माहिती काळजीपूर्वक वाचण्याची विनंती करण्यात येत र्ड-मेल पत्ते नोंदणी अद्ययावत करण्याची पद्धत

प्रत्यक्ष माध्यमाने शेअर्स धारण केलेले आणि ज्यांनी कंपनीकडे त्यांचे ई-मेल पत्ते नोंदविलेले नाही त्या सभासदांना सभासदांचे नाव आणि पत्यासह शेअर ामाणपत्राची स्कॅन्ड प्रत (पुढील आणि मागील) पॅन कार्डची स्वसाक्षांकीत प्रत आणि सभासदाच्या पत्याच्या पृष्ट्यर्थ कोणतेही दस्तावेज (म्हणजेच डायव्हिंग तायसन्स, इलेक्शन आयडेन्टिटी कार्ड, पासपोर्ट) ची स्वसाक्षांकीत प्रत नमूद करून investor@bigshareonline.com येथे कंपनीचे रजिस्ट्रार आणि शेअर ट्रान्सफर एजंट बिगशेअर सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड ('बिगशेअर सर्व्हिसेस') कडे विनंती पाठवू शकतात. डिमटेरियलाईज्ड स्वरुपात शेअर्स धारण केलेल्या र सभासदांना डीपी द्वारे दिलेल्या सल्ल्यानुसार तुमच्या डिपॉझिटरी पार्टिसिपंट्सकंडे (डीपी) तुमचे ईंमेल पत्ते नोंदणी/अद्ययावत करण्याची विनंती करण्यात येत

एजीएमला हजर राहणे आणि/किंवा ई-मतदानाच्या संदर्भात कोणतीही चौकशी किंवा माहितीसाठी तुम्ही फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन्स ('एफएक्यु') चा संदर्भ घेऊ शकता. आणि ई-मतदान मॅन्युअल www.evotingindia.com येथे उपलब्ध आहे किंवा helpdesk.evoting@cdslindia.com कडे ईमेल पाठवावा. किंवा ०२२–२३०५८७३८ आणि ०२२–२३०५८५४२/४३ येथे संपर्क करू शकता.

क्षभासदांनी कृपया नोंद घ्यावी की, वरील नमूद एमसीए सर्क्युलर्स आणि सेबी सर्क्युलर नुसार कंपनी तिच्या सभासदांना एजीएमची सूचना आणि वार्षिक अहवालाची प्रत्यक्ष प्रत पाठविणार नाही.

आयएमईसी सर्व्हिसेस लिमिटेड करिता

दिनांक : २८ ऑगस्ट, २०२१ ठिकाण : इंदोर

कंपनी सचिव एम. क्र. ए५०७२५

अनु. क्र.	कर्जदारांचे नांव (अ)	गहाण मालमत्तेचा तपशिल (ब)	एनपीए दिनांक (क)	थकित रक्कम (रू,) (ड)
1.	लोन अकाउंट नं. HHLVSH00417031 1. संजय तुकाराम मोहने उर्फ संजय तुकाराम मोहने साई राज टी डेपोचे प्रोप्रायटर 2. कार्तिक संजय मोहने	फ्लॅट क्र. डी2–303, 3रा माळा बिल्डिंग–डी, विंग–2, ग्रीन मीडोज, सर्व्हें नं.–103/2ए–2वी, श्रीधन गाव, पनवेल–410206 महाराष्ट्र	31.03.2021	21.05.2021 रोजी रु. 23,35,141.43 (तेवीस लाख पसतीस हजार एकशे एक्केचाळीस रुपये आणि त्रेचाळीस पैसे फक्त)
2.	उर्फ कार्तिक संजय मोहने लोन अकाउंट नं. HHLVSH00454545 1. सरोजनी ए भोसले उर्फ सरोजनी अनिल कुमार भोसले 2. अनिल कुमार एस भोसले उर्फ अनिल कुमार साहेबराव भोसले 3. कुणाल अनिल कुमार भोसले	फ्लॅट क्र. 401, 4था माळा, बिल्डिंग क्र. ए 1, अरिहंत अमिशा, गाव महोदर, तालुका पनवेल, जिल्हा रायगड, पनवेल, मुंबई–410206, महाराष्ट्र	31.03.2021	24.05.2021 रोजी रु. 23,54,989.68 (तेवीस लाख चौप्पन्न हजार नजशे एकोण नव्वद रुपये आणि अडुसष्ठ पैसे फक्त)
3.	लोन अकाउंट नं. HHLVSH00307131 1. अनवर मुनवर शेख 2. मुनवर हुसेन शेख 3. नासिर एचएम शेख उर्फ नासिर हुसेन मुनवर	फ्लॅट क्र. 402, 4 था माळा, ए- आशा, साई शांती पार्क, पनवेल, नवी मुंबई-410208 महाराष्ट्र	31.03.2021	21.05.2021 रोजी रु. 22,56,286.41 (बावीस लाख छप्पन हजार दोनशे श्याहऐंशी रुपये आणि एक्केवाळीस पेसे फक्त)
4.	लोन अकाउंट नं. HHLVSH00358267 1. सूर्यकांत ए फडके 2. शुभांगी सुर्यकांत फडके	फ्लॅट क्र. 302, 3रा माळा, विंग एन-2, कल्पवृक्ष सर्वे क्र. 5/2, 6/2डी3, 6/4 6/4/1, गाव हेदुताने कानपोली, एमडीआर नं 6, तळोजा एमआयडीसी, पनवेल -410206, महाराष्ट्र	31.03.2021	25.05.2021 रोजी रु. 21,43,241.78 (एकवीस लाख त्रेचाळीस हजार दोनशे एकेचाळीस रुपये आणि अठयाहत्तर पैसे फक्त)
5.	लोन अकाउंट नं. HHLTHN00282750 1. रणजीत हौसलाप्रसाद यादव 2. अनीता	फ्लॅट क्र. 406, 4था माळा, बिल्डिंग क्र. 14, मोहम हायलँड्स नेटल, एस क्र. 67/1/68/69, गणेश घाट हायलँड्स रोड, कात्रप, बदलापूर, ठाणे पूर्व, ठाणे– 421503, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 32,10,437.19 (बत्तीस लाख दहा हजार चारशे सदतीस रुपये आणि एकोणीस पैसे फक्त)
6.	लोन अकाउंट नं. HHLTHN00281584 1. रोहल पालीवाल 2. रीनी पालिवाल	फ्लॅट क्र. 402, 4था माळा, क्यू 2 बिल्डिंग, बिल्डिंग टाइप एक्सव्ही, मोहन सवअरविया फेज दुसरा, सॅलिसवरी एस क्र. 36/178/39/25 अयप्पा मंदिराच्या समोर, खोजकुंटवाली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे– 421501, महाराष्ट्र	31.03.2021	18.05.2021 रोजी रु. 31,88,136.33 (एकतीस लाख अठ्याऐंशी हजार एकशे छतीस रुपये आणि तैतीस पैसे फक्त)
7.	लोन अकाउंट नं. HHLTHN00291782 1. आशिष एच तिवारी 2. विद्या हरिकिसन तिवारी	फ्लॅट क्र 401 4था माळा बिल्डिंग एस बिल्डिंग टाइप1, मोहन सबअरबिया फेज 1, सॅलिसबरी एस क्र178/ 39/39/37 अयप्पा मंदिराच्या समोर, खोजकुंटवाली, अंबरनाथ पश्चिम, ठाणे- 421501, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 28,10,433.14 (अड्डावीस लाख दहा हजार चारशे तेहतीस रुपये आणि चौदा पैसे फत
8.	लोन अकाउंट नं. HHLTHN00256830 1. प्रकाश राठौड 2. मंजुषा कैलास चव्हाण	फ्लॅट क्र. 604, 6वा माळा, बिल्डिंग क्र. 16 मोहन पाल्म्स, एस क्र. 12/13 नर चैतन्य विद्यालय शिरगाव, कात्रप बदलापूर पूर्व, ठाणे– 421503, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 27,47,417.54 (सत्तवीस लाख सत्तेचाळीस हजार चारशे सतरा रुपये आणि घोपन्न पैसे फक्त)
9.	लोन अकाउंट नं. HHLTHN00429622 1. अजय भारद्वाज भट्ट 2. नीलम अजय भट्ट	फ्लॅट क्र. 405, 4था माळा, बिल्डिंग ब्लॉक जी 2 वैभव वाशिंद हिल्स नाशिक हायवे सरमल रोड गाव सरमल वाशिंद ठाणे– 421605, महाराष्ट्र	31.03.2021	20.05.2021 रोजी रु. 25.09.624.44 (पंचवीस लाख नऊ हजार सहाशे चोवीस रुपये आणि चव्वेचाळीस पैसे फक्त)

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्क्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ

म्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत.

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सचित करीत आहे की, त्याने / त्यांनी ही सुचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आर वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उल्लेख केलेल्या गहाण नालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतृदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार मालमत्त सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्य

व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात

स्थळ: पनवेल/मुंबई/ठाणे/नवी मुंबई

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि प्राधिकृत अधिकारी

#### सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्सट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेट्स ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इन्ट्रेस्ट ॲक्ट, 2002 (द ॲक्ट) च्या कलम 13(2) अन्वये सूचना कर्जदारांचे नांव गहाण मालमत्तेचा तपशिल एनपीए दिनांक थकित रक्कम (रू.)

जनु. क्र.	(अ)	गहाण मालमत्त्वा तपासल (ब)	(क)	थाकत स्क्कम (रू,) (ड)
1.	लोन अकाउंट नं. HDHLJLN00489620 (डीएचएफएल चे पूर्वीचे लोन 00005634) 1. जितेंद्र शिवदास दुसाने 2. ज्योती जितेंद्र दुसाने	रो हाज्ज्स नं. सी, प्लॉट नं. 100 (सर्वेक्षण क्रमांक 6/2) अरुण नगर फेज –2, वाडेल रोड, धुळे –42,4001, महाराष्ट्र	31.03.2021	24.05.2021 रोजी रु. 21,04,817.47 (एकवीस लाख चार हजार आठशे सतरा रुपये आणि सत्तेचाळीस पैसे फक्त)
2.	लोन अकाउंट नं. HHLVRA00400473 1. सतीश गोपाल शिंदे 2. सुवर्ण सतीश शिंदे 3. सीताराम काशीराम तावडे	फ्लॅट नं. 1002, 10 वा मजला, एच विंग, विनय युनिक गार्डन, बिल्डिंग नं. 12, हाइड पार्क, डोंगरे गाव, एचडीआयएल लेआउट, सेक्टर नं. 2, चिकल डोंगरी रोड, विरार पश्चिम, ठाणे, महाराष्ट्र –401303	25.06.2021	25.06.2021 रोजी रु. 32,73,501.92 (बत्तीस लाख त्र्याहत्तर हजार पाचशे एक रुपये आणि ब्याण्णव पैसे फक्त)
3.	लोन अकाउंट नं. HHLVRA00436197 1. आनंद गुलाबराम विश्वकर्मा 2. लवीना आनंद विष्णुकर्मा 3. जी. आर. पब्लिकेशन त्याच्या मालकाद्वारे	फ्लॅट नं, 701, 7वा मजला, सी विंग एव्हेन्यू, ए –6, एव्हरशाइन एवेन्यू ए –6 सीएचएसएल, डोगरे नारिंगी बाय–पास रोड, विरार वेस्ट, ठाणे, महाराष्ट्र 401303	31.03.2021	01.05.2021 रोजी रु. 29,69,972.02 (एकोणतीस लाख एकोणसत्तर हज नऊशे वाहत्तर रुपये आणि दोन पैसे फक्त)
4.	लोन अकाउंट नं. HHLVRA00358221 1. राजेश नागिनदास शाह 2. मितल शाह 3. इशिका लेस कॉर्नर त्याच्या मालकाद्वारे श्री. मित्तल शाह	फ्लॅट नं. 003, तळ मजला, भीष्मा बिल्डिंग, अपना घर कॉम्प्लेक्स, फेज 1, सर्वेक्षण क्र. 84, घोडबंदर गाव, मीरारोड (पूर्व), ठाणे, महाराष्ट्र – 401107	31.03.2021	24.05.2021 रोजी रु. 34,00,644.56 (चौतीस लाख सहाशे चव्येचाळीस रुपये आणि छपन्न पैसे फक्त)
5.	लोन अकाउंट नं. HHLVRA00407418 1. दीप्ती सचिन देवीरवाला 2. दीपाली दीपक म्हात्रे 3. देवीयर्स ॲकॅडिमक क्लासेस त्याच्या मालकाद्वारे	फ्लॅट नं.504, 5 वा मजला, बिल्डिंग नं.9, रुस्तमजी जेईई एव्हरशाईन ग्लोबल सिटी अव्हेन्यू एव, बिल्डिंग नं .5 ते 9 सीएचएस, चिकल डोंगरी रोड के पास, याजू पार्क जवळ, विरार पश्चिम, ठाणे–401105, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 26,55,129.50 (सद्वीस लाख पंचावन्न हजार एकशे एकोणतीस रुपये आणि पन्नास पैसे फक्त)
6.	लोन अकाउंट नं. HHLVRA00205605 1. शाहिद अल्लाहमेहरबान शेख 2. रिझवाना एस. शेख	फ्लॅट नं. 201, ई विंग, बिल्डिंग नं. 11, हाइड पार्क, विनय युनिक गार्डन, चिखल डोंगरे रोड, डोंगरे गाव, रुस्तमजी ग्लोबल सिटी जवळ, चिखल, विरार (पश्चिम), डोंगरे रोड, विरार (पश्चिम), तालुका वसई, जिल्हा ठाणे, ठाणे– 401303, महाराष्ट्र	31.03.2021	30.04.2021 रोजी रु. 25,22,601.70 ( पंचवीस लाख बावीस हजार सहाशे एक रुपये आणि सत्तर पैसे फक्त)
7.	लोन अकाउंट नं. HHLVRA00235180 1. सिद्धेश टी बावकर 2. ताराचंद मुरारी बावकर 3. आदेश अशोक शिंदे	फ्लॅट नं. 1312, 13 वा मजला, सी विंग, विनय युनिक इम्पेरिया, बिल्डिंग नं. 1, सेक्टर 7 मध्ये स्थित, रुस्तमजी ग्लोबल सिटी जवळ, सर्वेक्षण क्र. 45, चिखल, मुंबई, महाराष्ट्र –401303	26.06.2021	26.06.2021 रोजी रु. 24,72,419.31 (चौवीस लाख बाहत्तर हजार चारशे एकोणीस रुपये आणि एकतीस पैसे फक्त)
8.	लोन अकाउंट नं. HHLVRA00204734 1. अभिषेक हिरापुरी 2. जुदिथ लोविना कोवाको	फ्लॅट नं. 602, 6 वा मजला, रिगलीया एचडीआयएल, सेक्टर 7, विळल डोंगरे गाव रोड, विरार पश्चिम, ठाणे –401303, महाराष्ट्र	31.03.2021	21.05.2021 रोजी रु. 24,65,255.26 (चौवीस लाख पासष्ट हजार दोनशे पंचावन्न रुपये आणि सद्वीस पैसे फक्त)
9.	लोन अकाउंट नं. HHLVSH00316322 1. पिंदू विश्वकर्मा 2. गुडियादेवी पिंदू विश्वकर्मा	फ्लॅट नं .606, सी विंग, 6 वा मजला, इरवेट्टा लोढा कासा, रिओ, कल्याण शीळ रोड, निळजे गाव, डोंबिवली पूर्व, ठाणे, महाराष्ट्र –421301	31.03.2021	19.05.2021 रोजी रु. 34,14,472.09 (चौतीस लाख चौदा हजार चारशे बाहतर रुपये आणि नऊ पैसे फक्त)
10.	लोन अकाउंट नं. HHLVSH00104507 1. व्ही. एस. सुरेश 2. सावित्री सुरेश अय्यर 3. विशेश सुरेश अय्यर	16ए, 3007, आयबी ग्रीन्स, पनवेल, नवी मुंबई, महाराष्ट्र–400705	25.06.2021	25.06.2021 रोजी रु. 33,18,515.07 (तेहेतीस लाख अठरा हजार पाचशे पंधरा रुपये आणि सात पैसे फक्त)

कर्जदाराकडे स्तंभ ''ड'' मध्ये दर्शविल्याप्रमाणे थकित रक्कम आहे.

कर्जफेडीमध्ये कर्जदारांनी सातत्याने काराई केल्यामुळे कंपनीने कर्जदारांच्या कर्ज खात्यातील कर्ज रक्कम अनुत्पादक मालमत्ता (स्तंभ क मध्ये तारीख अनुसार न्हणून प्रचलित प्रथेनुसार वर्गीकृत केली आहे. परिणामी, वरील कायद्याच्या कलम 13(2) खाली प्रत्येक कर्जदाराला सूचीत करीत आहेत

वरील परिस्थिती लक्षात घेऊन, कंपनी वर उल्लेख केलेल्या कर्जदारांना सूचित करीत आहे की , त्याने / त्यांनी ही सूचना प्रसिद्ध झाल्यापासून ६० दिवसांच्या आत वर स्तंभ 'ड'मध्ये दर्शविलेल्या थकित रकमे सह जपर्यंत चे व्याज, खर्च आणि शुल्क संपूर्ण भरावे, तसे न केल्यास वर स्तंभ 'ब' मध्ये उझेख केलेल्या गहाण मालमत्तेच्या ताबा घेण्याचा कंपनीला अधिकार राहील.

कृपया नोंद घ्या की सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (8) च्या तरतुदी अनव्ये कर्जदार सिक्युअर्ड क्रेडीटर यांची थकबाकीच्या सर्व किंमती, शुल्क आणि खर्चासहच्या सर्व रकमेचा ताब्यात अस ल्या मालमत्तेच्या विक्रीची जाहीर लिलाव सूचना, बोली, किंमती आमंत्रित करणे, जाहीर निवीदा किंवा खासगी करार प्रकाशित होईपर्यंत भरणा करू शकतो. पुढे याचीही नोंद घ्यावी जर कर्जदार उपरोक्त लिखित वेळेत सिक्युअर्ड ॲसेट्स परत करू शकला नाही तर कर्जदार माल

सरफेसी कायद्याच्या खंड 13 च्या उपखंड (13) च्या तरतुदीच्या दृष्टीने, आपण येथे विक्री, भाडेतत्वावर किंवा सूचनेत संदर्भित सुरक्षित मालमत्ता (त्याच्य व्यवसायाच्या सर्वसाधारण वर्ग व्यतिरक्त) सुरक्षित लेनदार च्या पूर्व लिखित समंती शिवाय हस्तांतरित करण्यापासून प्रतिबंधित आहात.

कृते इंडियाबुल्स हाऊसिंग फायनान्स लि

स्थळ: धुळे/ ठाणे/ मुंबई/ नवी मुंबई

प्राधिकृत अधिकारी